

ग्रेड -३ व ग्रेड -४ ची बालके उपचार घेत असताना
त्याचे आई अद्यवा वडील यांना मजुरी देण्यावाशत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन प्रारिपक्व क्रमांक: कुण्ठामि २००४ / प्र.क्र.५६ / का.८

मंत्रालय विस्तार, संबंधी ३३

दिनांक: १८ नोव्हेंबर २००५

वाचा: १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. टीएसपी-न्यूबयो-११९३/

प्र.क्र.६/का.५, दि.१२ मे, १९९२

२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक: रोहयो-२००२ / प्र.क्र.१२१ /
का.८, दिनांक ५ मे, २००२.

३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक: रोहयो-२००२ / प्र.क्र.१२१ /
का.८, दिनांक १० जानेवारी, २००२.

शासन निर्णय :- ग्रेड-३ व ग्रेड-४ ची बालके रुग्णालयात उपचार घेत असताना ते उपचार घेतूपर्यंत त्याच्या पालकापैकी एका वडीला दररोज दोन वेळचे जेवण आणि पालकापैकी एका वडीला त्या काळातील बुडीत मजुरीपोटी रु. ५०/- देण्याची योजना शासनाने दि. ५ मे, २००३ व ३० जानेवारी, २००२ रोजी निर्गमित केलेले शासन निर्णयान्वये ठाणे, नंदुखार, थुळे, नाशिक, अमरावती, यवतमाळ, गढचिरोली व नांदेड ह्यां जिल्ह्यात लागू केली व ही योजना न्युक्लिअस बजेट अंतर्गत जो निधी उपलब्ध होती त्या निधीतुंन यज्ञविष्णवा निर्णय घेतलेला होता. आता सदरहू योजना नियमित योजना स्फूर्त य ही योजना ठाणे, रायगड, नंदुखार, थुळे, नाशिक, जळवाऱ, अहमदनगर, पूणे, अमरावती, यवतमाळ, गढचिरोली, गोदिया, चंद्रपूर, नागपूर व नांदेड ह्यां जिल्ह्यात लागू करण्याचा प्रस्तोत शासनाच्या विचाराधिन होता. याचर विचार करून शासन यास मजुरी देत आहे.

२. सदरहू योजनेचे अमलद्वारावरी व संनियंत्रण अधिकारी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हे राहेतील. उपचारकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारकरिता दाखल होणाऱ्या ग्रेड-३ व ग्रेड-४ च्या बालकांच्या पालकापैकी त्यांचे आई अथवा वडील यांना बुडीत मजुरीपोटी रु. ५०/- दररोज यावण्याच्या स्फूर्तमेची संवधित वैद्यकीय अधिकारी यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडे मारपी करावी. संवधित वैद्यकीय अधिकारीनी त्याच्या द्वाख्यान्वयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्ण आदिवासी वालकासाठेत जो पालक वेईल त्यांची नोंद ठेवावी. रुग्ण बालकावरील उपचार पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी त्या पालकाच्या फक्त एका वडीला दररोज २ वेळांचा जेवणासाठी देण्यात आलेल्या नोंद ठेवावी, तसेच मजुरीची नोंद ठेवून त्याची प्रमाणित प्रत प्रकल्प अधिकारी यांना सादर करावी.

३. याचावतचा खर्च "सांगणी क. टी-४, २२२५ अनुसूचित जाती, जमाती आणि इतर सांगणकांचे कल्याण, परंचवाणिक योजनार्थतर्गत योजना, आदिवासी, उपयोजना ०२ अनुसूचित जमातीचे कल्याण १०२ आर्थिक विकास (३५) बोड-३ आणि ४ ची बालके उपचार घेत असताना त्याचे आई अथवा बडील यांना मजुरी देखावावतची योजना (३५) (०३ गज्ज योजनार्थतर्गत योजना २२२५-२६५-४) दत्तमत" या लेखाशीर्याचिह्नाली खाची टाकण्यात याचा.

४. हा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाचा आणि वित्त विभागाचा संभर्तीने त्याचा अनौ. संदर्भ क्र. १११३/१००४/ व्यव-१५, दि. १८.१२.२००४ अवधे निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार य नोंदवाने,

(अ. म. आंदाम)

कांगारू अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
संघित विभागीय आयुक्त

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ईगे / नाशिक / अमरावती / नागपूर
सर्व प्रकल्प अधिकारी, प्रकल्प आदिवासी विकास प्रकल्प

सर्व संघित जिल्हाधिकारी (गढचिरोली/ नंदूखार/ शुक्र/ चंदपूर/ नाशिक/ यवतमाळ/ नांदेड/
ठाणे/ अमरावती/ पुणे/ नागपूर/ शायगड/ गोदावरी/ जळोळी/

संघित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सर्व संघित वैद्यकीय अधिकारी (ढास महासंचालक, मुंबई)

महालेखापाल, महाराष्ट्र -१/२ मुंबई / नागपूर

महासंचालक, आरोग्य सेवा, मुंबई.

अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, महिला व बाल विकास, मंत्रालय, मुंबई.

आयुक्त (आयसीडीएस), कोकण भवन, मवी मुंबई

सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

सर्व उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (आरोग्य -४), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.५) आदिवासी विकास विभाग

सर्व कांगारू अधिकारी / अपर सचिव, आदिवासी विकास विभाग

निवड नसी, का.६